

MOKSH ORNAMENTS LTD.

(SPECIALIST IN MFG & EXPORTER OF KOLKATA BANGLE)

CIN No.: L36996MH2012PLC233562

GST No.: 27AAICM0504E1ZX

B-405 / 1&B - 405/2, 4TH FLOOR, 99, MULJI JETHA BUILDING, GLITZ MALL, VITHALWADI, KALBADEVI ROAD, MUMBAI - 400 002. Email : jineshwar101@gmail.com • Tel : 02240041473 I. Com : 4395

Date: 14.11.2025

To,
The Listing Department

National Stock Exchange of India Ltd.
Exchange Plaza, C-1, Block G,
Bandra Kurla Complex,
Bandra (E)

Mumbai – 400 051

Symbol: MOKSH

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Advertisement - Unaudited Standalone Financial Results for the quarter and half year ended September 30, 2025.

The Board of Directors at its Meeting held on November 13, 2025 has, inter alia, approved the Unaudited Standalone Financial Results of the Company for the quarter and half year ended September 30, 2025.

As per Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the said financial results were published in "Active Times" and "Mumbai Lakshdeep" on November 14, 2025.

Request you to take the same on record.

Thanking you.

Yours faithfully

For MOKSH ORNAMENTS LIMITED

FOR MOKSH ORNAMENTS LTD.

Director / Authorised Signatory

AMRIT SHAH

MANAGING DIRECTOR

DIN: 05301251

BEFORE THE DEPUTY REGISTRAR, CO-OPERATIVE SOCIETIES, 'H-West' WARD, MUMBAI

Mehsul Bhavan, Opp. Bus Depot, Veer Savarkar Marg, Near Bandra Station, Bandra West, Mumbai - 400 050.

Recovery Application No. 34 of 2019

KUNJ BIHARI Co-operative Housing Society Ltd. Registered Co-operative Housing Society Ltd., Bearing No. BOM/HSG/4532 of 1975 Dt. 9/7/1975 Jain Niketan, Plot No. 57, Gujjar Lane, Santacruz (West), Mumbai – 400 054.

...Applicant

) MRS. MAMTA PRITHYANI & OTHERS,

Flat No. 11, Jain Niketan, Kunj Bihari CHSL, Plot No. 57, Gujjar Lane, Santacruz (West), Mumbai – 400 054

Alternative Address Flat No. B/502, 5th Floor, Jain Shankar Deep CHS Ltd.,

16th Road, Bandra (West), Mumbai - 400 050.) MR. SAHIL MAHAJAN

Advocate for Vijay Prithyani

Having Office at 808, Raheja Chambers, Free Press Journal Marg, Nariman Point – 400 021

s) MR. MANAV VIJAY PRITHYANI Flat No. 11, Jain Niketan, Kunj Bihari CHSL, Plot No. 57, Gujjar Lane,

Santacruz (West), Mumbai - 400 054 Alternative Address Flat No. B/502, 5th Floor, Jain Shankar Deep CHS Ltd.

16th Road, Bandra (West), Mumbai – 400 050. ... Respondents
Application Under section 154B-29 of Maharashtra Co-operative Societies Act 1960 for ecovery of Rs. 19,95,009.59 (RUPEES Nineteen lakhs ninety five thousand nine and Paise fifty Nine Only) against, Flat No. 11, Ground Floor, Jain Niketan, Kunj Bihari Co-

perative Housing Society Ltd. PUBLIC NOTICE

The above application has been filed by the Applicant under section 154B-29 OF MAHARASHTRACO-OPERATIVE SOCIETIES ACT 1960 against the Respondents.

The final hearing in the above case has been fixed on 17/11/2025 at 03:00 P.M. at the office or Deputy Registrar, Co-operative Societies, Mehsul Bhavan, Opp. Bus Depot, Veer Savarkar

Marg, Near Bandra Station, Bandra West, Mumbai – 400 050.

The Respondents and their legal heirs, if any, or any person/authority wishing to submit any objection should appear in person or through authorized representative on 17/11/2025 at 03:00 P.M. before the undersigned together with respective any documents

If any person/s interested, fails to appear or file reply as required by this notice on the above given date and address, personally or through duly appointed representatives, then the matter will be heard and decided ex-parte and appropriate Order will be passed.

Date: 11.11.2025



Deputy Registrar Co-operative Societies, H-West Ward, Mumba

TRUHOME FINANCE LIMITED (Formerly Known As Shriram Housing Finance Limited)



Reg.Off.: Srinivasa Tower, 1st Floor, Door No. 5, Old No.11, 2nd Lane, Cenatopha Road, Alwarpet, Teynampet, Chennai-600018 Truhome Head Office. Level 3, Wockhardt Towers, East Wing C-2, G Block Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai-400051 Website: http://www.truhomefinance.in

SYMBOLIC POSSESSION NOTICE

Whereas, The undersigned being the authorised officer of Truhome Finance Limited (Formerly Shriram Housing Finance Limited) under the provisions of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 2002 (said Act) and in exercise of powers conferred under Section 13(12) of the said Act read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (said Rules) issued demand notices to the Borrowers details of which are mentioned in the table below to repay the amount mentioned in the said demand notices. The Borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrowers and the public in general that the undersigned being the Authorised officer Truhome Finance Limited (Formerly Shriram Housing Finance Limited) has taken SYMBOLIC POSSESSION of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with rule 8 of the said Rules on 12/11/2025.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealing with the property will be subject to the charge of Truhome Finance Limited (Formerly Shriram Housing Finance Limited) for an amount as mentioned herein below with interest thereon.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act. in respect of time available, to redeem the secured assets.

Borrower's Name and Address

1. ANIL. 2. SANGITA.

All Residing at: RAMNGINA, Minabhoir, Home No.706, Room No.03, Sanjay Nagar, Dhivali, Ambivali, Karjat, Maharashtra - 410201. Also At: Flat No.08, 1st Floor - A1, Ruby Building, Shree ji Aura Complex, Dahivali,

Also At: Gala No.03, Balaii Corner Building, Near Matoshree Hospital, Shiyaii Nagar, Dahivali, Karjat, Maharashtra - 410201

Amount due as per Demand Notice

Demand Notice: 13-08-2025.

Taluka-Kariat District - Bainad - 410201

Rs.24,04,658.00/- (Rupees Twenty Four Lacs Four Thousand Six Hundred and Fifty Eighty Only) as on 06/08/2025 with further interest and other costs, charges and Loan Account no. SHLHBLPR0000148

Description of Mortgaged Property

OWNER OF THE PROPERTY: SHRI ANIL AND SMT. SANGITA ALL THAT PIECE AND PARCEL OF THE IMMOVABLE PROPERTY BEING BLOCK NO. 8. ADM. 30.53 SQ, MTRS CARPET + FLOWER BED + 5.65 SQ, MTRS TERRACEAREA 2.20, ON THE 1ST FLOOR, IN THE BUILDING KNOWN AS "RUBY — SHREEJI AURA COMPLEX" CONSTRUCTED ON PROPERTY BEARING GUT NO. 106/0. PLOT NO. 1 TO 4 LYING, BEING AND SITUATED AT VILLAGE DAHIVALI TARFE NEED, TALUKA KARJAT, DISRICT RAIGAD.

Date: 12.11.2025

Sd/- Authorised Officer- Truhome Finance Limited (Earlier Known as Shriram Housing Finance Limited)

IN THE CITY CIVIL COURT & SESSIONS AT MUMBAI. CHAMBER SUMMONS NO. 1901 OF 2025 IN CIVIL SUIT NO. 7265 OF 1997

Rao & Associate A Partnership firm duly register under the provision of Indian Partnership Act, 1932, Registered Office: Room No. 18-C, 3rd Floor, Medow House, Nagindas Master Road, Fort, Mumbai- 400 023) Through its Partners

Matter Between

I . Rao & Associate A Partnership firm duly register under the provision of Indian Partnership Act, 1932, Registered Office: Room No. 18-C, 3rd Floor, Medow House, Nagindas Master Road, Fort, Mumbai- 400 023)

V/s

I. Keshavlal Vrajlal Shroff Adult, Occupation; Business, Residing at Flat No. 9, Moti Sagar, 377, Keluskar Road, Shivaji Park, Mumbai- 400 028) Deepak Pranjivandas Shroff, Adult, Occupation- Business, Residing at Flat No. 26, 3rd Floor, Maheshwar Kunj, 92, Saraswati Road,

Santacruz (West), Mumbai- 400 054 3. Anil (Bharat) Pranjiyandas Shroff, Residing at Flat No. 26, 3rd Floor

Maheshwar Kunj, 92, Saraswati Road, Santacruz (West),

Mumbai- 400 054) ..Respondents 4. Nishith Keshavlal Shroff, Age; Adult, occupation : Not Know

Residing at Flat No. 9, Moti Sagar, 377, Keluskar Road, Shivaji Park, Mumbai- 400 028. 5. Jamini Keshavlal Shroff, Age; Adult, occupation : Not Know

Residing at Flat No. 9, Moti Sagar, 377, Keluskar Road, Shivaji Park, Mumbai- 400 028 6. Harsha Keshavlal Shroff, Age; Adult, occupation : Not Know

Residing at Flat No. 9, Moti Sagar, 377, Keluskar Road, Shivaji Park, Mumbai- 400 028 7. Vidyut Keshavlal Shroff , Age Adult, Occupation – Not Know,

Residing at 1, Park View, Baptista Road, Vile Parle (West),

Mumbai 400 056 8. Royal Enterprises, Through its partners

A partnership firm having office At Sagar Darshan, 3rd Floor, 18/19, Kapad Bazzar, Mahim, Mumbai 400016) ...Proposed Defendants Let all parties concerned attend the Sitting Judge Shri U.C. Deshmukh in Chamber/ Court No.3 at the City Civil Court, Bombay, on 25thDay of November 2025 at 2.45 O'clock in the noon (I.S.T.) on the hearing of an application on the part of Plaintiff for leave to serve the Writ of Summons as counsel on behalf of the Plaintiff can be heard for the following reliefs:-

A.Condone the delay of 4873 days in filing the present Chambers B.That this Hon'ble Court may allow the Plaintiff as per the Scheduled "A'

annexed to the Chamber Summons. C.Any other reliefs/ order as this Hon'ble Court may deem fit in the interest

For Registrar

Given under my hand and seal of this Honourable Court.

City Civil Court at Mumbai. This 12th Day of November 2025.

Dated this 12th Day of November 2025

(Sealer)

Sd/- **Ajit Dilip Hon** Advocate for the Applicant 301, 3rd Floor, Yusuf Building, M.G. Road, Fort, Mumbai 400 001

IN THE CITY CIVIL COURT & SESSIONS AT MUMBAI. **CHAMBER SUMMONS NO. 1899 OF 2025** (To Bring on record the Legal Heirs of Defendant No.1.)

IN CIVIL SUIT NO. 7265 OF 1997 Rao & Associate A Partnership firm duly register under the provision

of Indian Partnership Act, 1932, Registered Office: Room No. 18-C, 3rd Floor, Medow House, Nagindas Master Road, Fort, Mumbai-400 023) Through its Partners ... Applicant

Matter Between

I . Rao & Associate A Partnership firm duly register under the provision of Indian Partnership Act, 1932, Registered Office: Room No. 18-C, 3rd Floor, Medow House, Nagindas Master Road, Fort, Mumbai- 400 023)

V/s

1. Keshavlal Vrailal Shroff Adult, Occupation: Business, Residing at Flat No. 9, Moti Sagar, 377, Keluskar Road, Shivaji Park, Mumbai- 400 028) 2. Deepak Pranjivandas Shroff, Adult, Occupation-Business, Residing at Flat No. 26, 3rd Floor, Maheshwar Kunj, 92, Saraswati Road,

Santacruz (West), Mumbai- 400 054 3. Anil (Bharat) Pranjivandas Shroff, Residing at Flat No. 26, 3rd Floor

Maheshwar Kunj, 92, Saraswati Road, Santacruz (West), Mumbai- 400 054) ...Respondents 4. Nishith Keshavlal Shroff, Age; Adult, occupation : Not Know Residing at Flat No. 9, Moti Sagar, 377, Keluskar Road,

Shivaji Park, Mumbai- 400 028. . Jamini Keshavlal Shroff, Age; Adult, occupation: Not Know

Residing at Flat No. 9, Moti Sagar, 377, Keluskar Road, Shivaji Park, Mumbai- 400 028 6. Harsha Keshavlal Shroff, Age; Adult, occupation : Not Know

Residing at Flat No. 9, Moti Sagar, 377, Keluskar Road,

Shivaji Park, Mumbai- 400 028 7. Vidyut Keshavlal Shroff , Age Adult, Occupation – Not Know, Residing at 1, Park View, Baptista Road, Vile Parle (West), Mumbai 400 056

...Proposed Defendants Let all parties concerned attend the Sitting Judge Shri U.C Deshmukh in

Court No.3 at the City Civil Court, Bombay, on 25thDay of November 2025 at 2.45 O'clock in the noon (I.S.T.) on the hearing of an application on the part of Plaintiff for leave to serve the Writ of Summons as counsel on behali of the Plaintiff can be heard for the following reliefs:-

A.Condone the delay of 8403 days in filing the present Chambers

B.This Hon'ble Court may set aside the abetment order against Defendant

C.To bring on record legal heirs of the of the Defendant No.1and consequential changes as per the Scheduled "A" annexed to the Chamber Summons.

D.To correct the name of Defendant No.3 as "Bharat" instead of "Anil" as per the Scheduled "A" annexed to the Chamber Summons E.Any other reliefs/ order as this Hon'ble Court may deem fit in the interest of justice.

Given under my hand and seal of this Honourable Court. Dated this 12th Day of November 2025.



For Registrar City Civil Court at Mumbai.

This 12th Day of November 2025.

Sd/- Ajit Dilip Hon Advocate for the Applicant

301, 3rd Floor, Yusuf Building, M.G. Road, Fort, Mumbai 400 001

PUBLIC NOTICE

Vir. Bharathbhai Jivrajbhai Makwana, a member of the Jairaj Tower Co-operative Housing Society Ltd., having ddress at Western Express Highway, Ghartanpada No 2. Dahisar (East). Mumbai - 400068, and holding Fla No. 104 in the building of the Society, has reported to the Society that the Original Share Certificate Bearing No. 8 for Five (5) Shares bearing Nos. 36 to 40 has been lost misplaced, and an application has been made for issuance of a duplicate Share Certificate.

The Society hereby invites claims and objections from an claimant(s) or objector (s) for the issuance of the duplicate Share Certificate within a period of 14 (fourteen) days from the date of publication of this notice. Such claims of objections, along with supporting documents and proofs should be submitted in writing to the Secretary, Jaira Tower Co-operative Housing Society Ltd., at Flat No. 104 Western Express Highway, Ghartanpada No. 2, Dahisa East), Mumbai – 400068.

If no claims or objections are received within the perio rescribed above, the Society shall be free to issue the duplicate Share Certificate in accordance with the by laws of the Society. Any claims or objections receive shall be dealt with as per the provisions of the bye-laws copy of the registered bye-laws of the Society is available or inspection by claimants / objectors with the Secretary of the Society on working days between 10.00 a.m. and 4.00 p.m., from the date of publication of this notice till the expiry of the said period. Contact No.: 9769962585 For and on behalf of

Jairaj Tower Co-operative Housing Society Ltd (Chairman / Secretary / Treasurer

PUBLIC NOTICE

MR. PRASHANT PANDEY was sole ner of Non-Residential **Unit No** 410, 4th Floor, A - Building Knowl as 'SUNTECK CREST' situated a Andheri-Kurla Road, Mukund Nagar, Andheri East, Mumbai **400059**, died intestate on 12/08/2025 leaving behind his Wife **MRS. AJITA** PANDEY & 1 Son MASTER VIVAAN PANDEY & 1 Daughter MISS II INA

PANDEY as his only legal heirs. All persons/Partners, Governmen Body and/or institutions having an claim, charge, encumbrance, right interest or entitlement of whatsoeve nature in respect of the said Property may lodge their claim, right, interes charge, encumbrance or any othe right or entitlement of whatsoeve nature of any one alongwith requisit proof of documents, in my Office a 5th Floor, Kundan House, Abov HDFC Bank, Dattapada Road Borivali (E), Mumbai-66, within 1 davs of publication of this Notice ailing which it will be deemed tha there is no such claim, right, interes charge, encumbrance, or any othe right or entitlement &/or the same ha been waived, relinguished &/c withdrawn &/or abandoned. Sd/-

ADV. URMIL G. JADAV. B. Com, L.L.B., Mumbai. Place:Mumbai Date : 14.11.2025

MOKSH ORNAMENTS LIMITED

CIN: L36996MH2012PLC233562.

Registered Office: B-405/1, B-405/2, 4th floor, 99, Mulji Jetha Bldg, Kalbadevi Road, Vitthalwadi, Kalbadevi. Mumbai 400002. Telephone No: 02240041473, Email Id: cs@mokshornaments.com, jineshwar101@gmai.com

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE SECOND QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2025

The unaudited Standalone Financial Result of the Company for the Second quarter and half year ended September 30, 2025 were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 13.11.2025 The Statutory Auditors of the Company have carried out a Limited Review of the said results.

The aforesaid financial results along with the Limited Review Reports are available on the website of the Stock Exchange at www.nseindia.com and the Company's website at https://www.mokshornaments.com/ and can also be accessed by scanning the QR code given below.



For Moksh Ornaments Limited SD/-

Mr. Amrit Shah Managing Director DIN: 05301251

DEMAND

NOTICE



Place: Mumbai

Date: 13.11.2025

INITY SMALL FINANCE BANK LIMITED Registered Office: Basant Lok, Vasant Vihar , New Delhi-110057. Corporate Office: Centrum House, Vidyanagari Marg, Kalina, Santacruz (E), Mumbai - 400 098

UNDER THE PROVISIONS OF THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 ("the Act") AND THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002 ("th

The undersigned being the Authorized Officer of **Unity Small Finance Bank Limited ("Bank"**) under the Act and in exercise o powers conferred under Section 13 (12) of the Act read with the Rule 3, issued Demand Notice (s) under Section 13(2) of the Act, calling upon the following Borrower(s) to repay the amount mentioned in the respective notice, within 60 days from the date of receipt of the said notice. As some of the notice(s) are not served as per postal remarks, hence said notice(s) are being served upon the Borrower(s) by way of alternative mode of service i.e. through publication in News Papers. Secured Assets Loan Account Details .Borrower / Mortgagor Name : Mr. Amol Dilip Bagul

2. Co-Borrower / Mortgagor Name : Mrs. Vaishali Amol Loan Account No: 054330800000013 Loan Amount: Rs.23.45.000.00 Demand Notice Date: 09/10/2025 Demand Notice Amount: Rs.20,17,049.84 as on 09/10/2025 Including Interest & Other charges

All that part and parcel of the property bearing Fla No.2201, 22nd Floor, Building No.11-H, Code No.274, Ward A, Survey No.376 (P), 392 (P) Bolinj, Vasai Virar, Thane -401303, Maharashtra, admeasuring 42.11 Sq. mtr., Carpet Area, owned by Mr. Amol Dilip Bagul and Mrs. Vaisha The Property is bounded by : (As per Valuation Report) On or towards East: By Under Construction Building
On or towards West: By Internal Road

On or towards South . By Ground

On or towards North: By Nala In case of failure to repay the aforesaid dues within a period of 60 (sixty) days, the undersigned shall be constrained to enforc the above Secured Assets under the provisions of the Act. Please note that as per section 13(13) of the Act, you are restraine from dealing with or transferring any of the secured assets referred to herewith, whether by way of sale, lease or otherwise. An contravention of this provision is an offence and punishable under the Act.

ease note that erstwhile Punjab and Maharashtra Co-operative Bank Limited, stands amalgamated and named as Unity Smai nance Bank Limited with effect from January 25, 2022. Authorized Officer, Unity Small Finance Bank Limited Place: Mumbai Date :12/11/2025

Salasar Exteriors and Contour Limited

CIN: L45309MH2018PLC306212 ADDRESS – OFFICE NO – 702/3, 7TH FLOOR, SHILP AARON

SINDHUBHAVAN ROAD, THALTEJ, AHMEDABAD, GUJARAT

Registered Office Address- B-3A, Ground Floor, Swapnalok Apts CHSL, Near Rajat Book Co Off Nagardas Road, Andheri East, Mumbai, Mogra, Andheri-400069

EXTRACT FROM THE STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE HALF YEAR ENDED ON 30.09.2025

					(\ III Laca)
			Half Year En	ded	Year Ended
SI No.	Particulars	30/09/2025 (Un-Audited)		30/09/2024 (Un-Audited)	31/03/2025 (Audited)
1	Total income from operations	352.60	327.40	78.37	405.77
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,				
1	Exceptional and/or Extraordinary items)	117.27	21.99	76.64	98.63
3	Net Profit / (Loss) for the period before Tax				
1	(after Exceptional and/or Extraordinary items)	117.27	21.99	76.64	98.63
4	Net Profit / (Loss) for the period after Tax				
1	(after Exceptional and/or Extraordinary items)	117.27	(3.01)	76.64	73.63
5	Total Comprehensive Income for the period				
1	[Comprising Profit/ (loss) for the period (after tax)				
1	and other Comprehensive Income (after tax)]	117.27	(3.01)	76.64	73.63
6	Equity Share Capital	1029.48	1029.48	1029.48	1029.48
7	Earnings Per Share (of Rs. 10 / - each)				
	(for continuing and discontinued operations)				
	Basic:	1.14	(0.03)	0.74	0.07
1	Diluted ·	1 14	(0.03)	0.74	0.07

Notes:

Date: 12 11 2025

- The above is an extract of the detailed format of Half Yearly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation, 2015. The full Format of the financial Results are available on the Stock Exchange website (www.nseindia.com) and on the Company website https://salasarexteriors.com/
- The result of the Half year ended on 30th September, 2025 were reviewed by the Audit Committee and approve by the Board of Director at its meeting held on 12th November, 2025.



By Order of the Board of Directors For Salasar Exteriors and Contour Limited

Shreekishan Josh Managing Director DIN: 05166595

Read Daily Active Times

AAGAM CAPITAL LIMITED

CIN: L65990MH1991PLC064631
Regd. Office: PREMISES NO.2, 1ST FLOOR, RAHIMTOOLA HOUSE, 7, HOMJI STREET, FORT , MUMBAI - 400001 email: aagamcltd@gmail.com, website: www.aagamcapital.com

Extract of Unaudited Standalone Financial Results for the quarter an half year ended on 30th September, 2025 (Rs. In Lakhs except (Rs. In Lakhs except EPS)

(nor in Educio exce							
SL		Quarter Ended			Half Yea	Year Ended	
No.	Particulars	30.09.2025 Unaudited			30.09.2025 Unaudited		31.03.2025 Audited
Α	Income from Operations	0.64	0.66	0.77	1.30	1.53	3.14
В	Other Income	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.07
1	Total Income	0.64	0.66	0.77	1.30	1.53	3.21
2	Net Profits/ (Loss) for the period (before tax, exceptional and/ or extraordinary items)	(3.45)	(3.46)	(2.61)	(6.91)	(5.14)	(12.57)
3	Net Profits/ (Loss) for the period before tax (after exceptional and/ or extraordinary items)	(3.45)	(3.46)	(2.61)	(6.91)	(5.14)	(12.57)
4	Net Profits/ (Loss) for the period after tax (after exceptional and/ or extraordinary items)	(3.47)	(3.46)	(2.61)	(6.93)	(5.14)	(12.60)
5	Total comprehensive income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive income (after tax)]	(3.47)	(3.46)	(2.61)	(6.93)	(5.14)	(12.60)
6	Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- each)	500.00	500.00	500.00	500.00	500.00	500.00
7	Earning Per Share						
	1. Basic	(0.07)	(0.07)	(0.05)	(0.14)	(0.10)	(0.25)
	2. Diluted	(0.07)	(0.07)	(0.05)	(0.14)	(0.10)	(0.25)

Notes: The Financial Results of the Company for the quarter and half year ended 30th September, 2025 have been prepared in accordance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. These results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company in their respective meetings held on 12th November, 2025. The Statutory Auditors of the Company have carried

out Audit of these results.

Previous year's figures have been rearranged/ regrouped wherever necessary. These financial results are available on the Company's website www.aagamcapital.com and website of BSE where the equity shares of the Company are listed.

For and on behalf of the Board Anil Kothar

Wholetime Directo

Place : Mumbai

GRANDMA TRADING AND AGENCIES LIMITED

CIN:L99999MH1981PLC409018

Regd. Office: Office no. 117, First Floor, Hubtown Solaris, NS Phadke Marg, Andheri (E), Mumbai, Maharashtra, 400069 TEL: 022 – 35138614 / 35138615; E-mail: grandmatrading@gmail.com; Website: www.grandmatrading.co.in

Sr.	Particulars	Quarter Ended Quater Ended Half Yo				
No.		30.09.2025	30.09.2024	30.09.2025		
		Unaudited	Unaudited	Unaudited		
1	Total Income from operations	3.86	15.96	3.86		
2	Net Profit / (Loss) for the period					
	(before Tax, Exceptional and/ or Extraordinary items)	-4.81	4.99	-10.75		
3	Net Profit / (Loss) for the period before tax					
	(after Exceptional and/or Extraordinary items)	-4.81	-110.50	-10.75		
4	Net Profit / (Loss) for the period after tax					
	(after Exceptional and/or Extraordinary items	-4.81	-110.50	-10.75		
5	Total Comprehensive Income for the period					
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)					
	and Other Comprehensive Income (after tax)]	-4.81	-110.50	-10.75		
6	Equity Share Capital	1306.00	1306.00	1306.00		
7	Reserves (excluding Revaluation Reserve)					
	as shown in the Audited Balance Sheet of the previous year.	_		-		
8	Earnings Per Share (of ₹ 1 /- each)					
	(for continuing and discontinued operations) -					
	1. Basic:	-0.004	-0.085	-0.008		
	2. Diluted:	-0.004	-0.085	-0.008		
unde Un-A	es: (1) The above is an extract of the detailed format of Quarterly Un-Air Pr Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirement Audited Financial Results are available on the websites of the Stock E	nts) Regulations, 20 xchange(s) and the	015. The fu ll form e listed entity. (2	nat of the Quarterly) The above results		

(3) The aforesaid Un-Audited Financial Results will be uploaded on the Company's website www.grandmatrading.co.in and will also be available on the website of BSE Limited www.bseindia.com (4) The Company is engaged in only one Segment and as such there are no separate reportable segments as per IND AS - 108' Operating Segments. (5) Provision for Income tax will be made at the end of the financial year. (6) Figures for the Previous periods have been regrouped/rearranged, wherever necessary.

FOR GRANDMA TRADING AND AGENCIE:

Place: Mumbai

Abhis

Detail 13 13 23 5 FOR GRANDMA TRADING AND AGENCIES LIMITED Abhishek Ashai Whole- Time Director & Chief Financial Officer www.grandmatrading.co.in

nave been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on November 13, 2025



HINDUJA HOUSING FINANCE LIMITED

Corporate office at 167-169, 2nd Floor, Anna Salai, Saidapet, Chennai - 600015, CIN U65922TN2015PLC10093, www.hindujahousingfinanace.com

DEMAND NOTICE

You the below mentioned Borrowers, Co borrowers and Guarantors have availed Home Loans/Loan Against Property facility (ies) by mortgaging your immoveable property/ies from HHFL. You defaulted in repayment, your loan/s was classified Non-Performing Assets. A Demand Notice under section 13(2) of Securitization and Reconstruction of Financial Asset and Enforcement of Security Interest Act 2002 for the recovery of the outstanding dues sent on last known addresses however the same have returned un served. Hence the contents of which are being published herewith as per Section 13(2) of the Act read with Rule 3(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 as and by way of Alternative Service upon you.

Details of the Borrowers, Co borrowers, Guarantor, Securities, Outstanding Dues, Demand Notice sent under Section 13(2) and Amount claimed there under are given as under

 <u> </u>		
 Sr. Name of the Borrower/ Co-Borrower/Guarantor/LAN/Loan Amount/Branch		Date of Demand Notice & Outstanding Amount
1.Mr.SAKIB CHAMANSHAIKH (Borrower) 2.Mr. MUSTAK CHAMANSHAIKH(Co-Borrower1) 3.Mrs. SHAMA CHAMANSHAIKH(Co-Borrower2) a/p - 448A, CHAMANSHAIKH GALLI, RURAL KUDACHI, Rural, kolhapur, Maharashtra, India - 416005, Loan no - KA/HUB/BELG/A000000983 Loan sanction Date-12/22/2023(mm/dd/yy) Sanction amount -850000(Rupees Eight Lakh Fifty Thousand Only)	05-11-2025	08-11-2025 Rs- 834713/-

Description of Secured Asset in respect of which Interest has been created - All that piece and parcel of residential property comprised in TMC No.448A measuring East-West: 11' and North-South: 60' of open space and East-West: 11' and North 1 South: 30' of building in all measuring 600 Sq.Ft situated at War No.6, Chamanshaikh Galli, Kudachi, within the limits of Town Municipal Council, Kudachi, Tal: Raibag, Dist: Belagavi and is bounded on the; East: by Remaining property belonging to Shri. Dadasaheb Jimhasaheb Chamanshaikh West: by Road North: by House of Allauddin Chandba Chamanshaikh South: by Road The above borrower/s are advised to make the payments of outstanding within period of 60 days from the date of issuance of notice U/s. 13 (2), failing which further steps will be taken after expiry of 60 days from the date of issuance of notice U/s. 13 (2) dated mentioned above as per the provisions of Securitization

Date: 14/11/2025, Place: Kolhapur Sd/- Authorised Officer, Hinduja Housing Finance Ltd.,

TARAPUR TRANSFORMERS LIMITED Registered Office: S-112, 1st Floor, Rajiv Gandhi Commercial Complex, Ekta Nagar, Kandivali (West), Mumbai - 400 067

and Re-construction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002

website: www.tarapurtransformers.com, email id: complianceofficer@tarapurtransformers.com, CIN NO.L99999MH1988PLC047303 Statement of unaudited Financial Results for the Quarter ended on 30th September, 2025

Quarter ending Year to date Corresponding three

	Particulars	Unaudited 30.09.2025	figures Audited 31.03.2025	previous year Unaudited 30.09.2024
1	Total Income from operations (net)	7.52	121.47	10.31
2	Net Profit/(Loss) for the period (befor Exceptional Items and Tax)	(44.34)	(1,094.33)	(67.92)
3	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional Items)	(44.34)	1,632.59	(67.92)
4	Net Profit/(Loss) for the period after tax	(44.34)	1,615.01	(67.92)
5	Total Comprehensive Income for the period (after tax)			
	and Other Comprehensive Income (after tax)	(44.34)	1,595.78	(53.93)
6	Equity Share Capital	1950.00	1950.00	1950.00
7	Reserves (Excluding Revaluation Reserve as shown in the			
	Balance Sheet of Previous Year) *	-	(1,886.39)	-
8	Earning Per Share (Before exceptional items) (of ₹ 10/- Each)			
	a) Basic	(0.23)	(5.61)	(0.35)
	b) Diluted	(0.23)	(5.61)	(0.35)
9	Earning Per Share (After exceptional items) (of ₹ 10/- Each)			
	a) Basic	(0.23)	8.37	(0.35)
	b) Diluted	(0.23)	8.37	(0.35)

- Notes:-The above results were reviewed by Audit Committee and approved by the Board of directors of the Company at its meeting held at Mumbai on 14th November, 2025 and published in accordance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.
- The auditors have conducted a "Limited Review" of the above financial results.
- The Company primarily deals in the business of manufacturing and repairs of Transformers as single segment hence Segment Reporting as defined in Indian Accounting Standard 108 (Ind-As-108) is not applicable to the Company. The Company has filed an application U/S 7 of IBC, 2016 with NCLT Mumbai Bench for inititating Corporate Insolvency Resolution Process against Choudhary Global Limited for outstanding amount of Rs. 8,66,50,000/-. Hence the Mangament has decided to create a 'provision for bad and doubtful advances of Rs. 8,66,50,000/- In Current year Rs.43,15,000/- has been recevied from the party.
- Other income includes Interest, Rent etc. Previous period figures have been regrouped and reclassified, where necessary, to make them comparable with current quarter The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results are available on

the Stock Exchange websites. (www.nseindia.com and www.bseindia.com) and company website (www.tarapurtransformers.com)



Accordingly, he provision made in F.Y. 2024-25 has been reversed to the extent of Rs. 43,15,000/

Sd/-Yash Betkai Din: 10944640



नमुना क्र.आयएनसी-२६ कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार) केंद्र शासन, क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र, मुंबई यांच्या समक्ष

कंपनी कायदा २०१३ चे कलम १३ चे उपकलम (४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३० चे नियम (५) चे खंड (अ) प्रकरणा आणि

पर्ल शेल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड (सीआयएन:यु२४११०एमएच१९९०पीटीसी०५७३डी४) यांचे नोंदणीकृत कार्यालय: १, पीके इमारत, सॅनिटोरियम लेन, घाटकोपर पश्चिम, मंबई-४०००८६.

...अर्जदार कंपनी/याचिकाकत सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की. ०४ नोव्हेंबर, २०२५ रोजी झालेल्या अतिरित्त विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसा कंपनीचे नोंदणीकत कार्यालय महाराष्ट्र राज्यातन गुजरात राज्यात स्थलांतरीत करण्याकरिता कंपनीच -मेमोरॅण्डम ऑफ असोसिएशनचे बदलण्याच्य निश्चितीसाठी कंपनीद्वारे केंद्र शासन यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३ अंतर्गत अर्ज करण्याचे योजिले आहे.

कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयाच्या नियोजित बदलामुळे काही बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षेप रजि. पोस्टाने किंवा गुंतवणूकदार तक्रा नमना भरून एमसीए-२१ पोर्टल (www.mca.gov.in) वर सदर सचन प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांच्या आत क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र यांचा पत्ताः एव्हरेस्ट ५वा मजला, १००, मरिन ड्राईव्ह, मुंबई-४००००२ या कार्यालयात पाठवावी तसेच एव प्रत अर्जदार कंपनीला खाली नमुद त्यांच्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावे.

१, पीके इमारत, सॅनिटोरियम लेन, घाटकोप पश्चिम, मुंबई-४०००८६ च्या वतीने व करित

पर्ल शेल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड जयेश हसमुखलाल पारेख दिनांक: १४.११.२०२५ (संचालक) डीआयएन:०१७७९७०६ ठिकाण: मुंबई

दिल्ली बॉम्बर-फोट प्रकरणः काश्मीरम धील १३ ठिकाणी सीआयकेची छापेमारी

श्रीनगर, दि. १३ : शीनगर जैश-ए-म ोहम्मद कट आणि दिल्ली बॉम्बर-फोटांच्या चौकशीसंदर्भात काउंटर इंटेलिजेंस काश्मीर (सीआयके) ने गुरुवारी काश्मीर खोऱ्यातील १३ ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले.

या आठवड्याच्या सुरुवातीला लाल किल्ला बॉम्बस्फोटात सहभागी असलेल्या नेटवर्कच्या व्यापक तपासाचा भाग म्हणून जम्मू आणि काश्मीर सीआयडीने गोळा केलेल्या गुप्त माहितीच्या आधारे हे शोध घेण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.

सीआयके कर्मचाऱ्यांच्या अनेक पथके स्थानिक पोलिस आणि इतर सुरक्षा एजन्सींशी समन्वय साधून हे छापे टाकत आहेत. हे शोध जैश-ए-मोहम्मद या बंदी घातलेल्या संघटनेशी संबंधित व्यक्तींच्या जागेवर केंद्रित आहेत.

काश्मीर आणि देशाच्या इतर भागांमध्ये सक्रिय असलेल्या दहशतवादी मॉड्यूल्सना नष्ट करण्यासाठी हे छापे टाकण्याच्या तीव्र प्रयत्नांचा एक भाग असल्याचे सांगितले जात आहे.

. संदर्भः एकमेव मध्यस्थासमक्ष काव्य मोशन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध ..दावेदा

.प्रतिवार्द

नंदिता कोठारी एनव्हीके फिल्म्स यांचे एकमेव मालक आणि अन्य

लक्षात घ्या की, वरील मध्यस्थी कार्यवाही मुख्य मध्यस्थासमोर पलंबित आहे पतिवादी क डिजिफ्लिक्स मीडिया प्रायव्हेट लिमिटेड पत्ताः कार्यालय क्र.१००२, श्रीकृष्णा, न्यू लिंक रोड, लक्ष्मी इंडस्ट्रियल स्टेट समोर, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३ आणि १००३, १०वा मजला, क्रेसेंट रॉयल, मोर्ये हाऊसच्या मागे, वीरा देसाई रोड, ऑफ न्यू लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५५ यांना ११ ऑगस्ट, २०२५ रोजीच्या आदेशानुसार कार्यवाहीत पक्षकार म्हणून दाखल करण्यात आले आहे. एकमेव मध्यस्थांच्या आदेश आणि निर्देशांनुसार, दावेदाराने प्रतिवादी क्र.२ अर्थाट डिजिफ्लिक्स मीडिया प्रायव्हेट लिमिटेड यांना शेवटच्य ज्ञात पत्त्यावर पाठवले आहे. लवाद कार्यवाहीची पढील तारीख १८ नोव्हेंबर, २०२५ रोजी संध्याकाळी ५वा. झुमद्वारे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आहे याची नोंव

सभेचा आयडी: ८७६ २४०६ ८०६८

पासकोडः ८१०६३५ प्रतिवादी क्र.२ ला त्या दिवशी स्वतः किंवा वकील. अधिकृत प्रतिनिधीद्वारे हजर राहण्याची विनंती केली जाते -आणि जर लवाद न्यायाधिकरणासमोर स्वतः किंव विकलाने हजर राहण्याची विनंती केली नाही. त प्रकरणाची सनावणी केली जाईल आणि एकतर्फी निर्णय वेतला जाईल ज्याची दखल सदर डिजिफ्लिक्स मीडिया प्रायव्हेट लिमिटेड घेईल. नजीकच्या भविष्यात पुढील कोणतीही सचना दिली जाणार नाही.

ठिकाणः मंबई दिनांक: १४ नोव्हेंबर, २०२५

जाहीर सूचना

सूचना देण्यात येते की, श्री. तुकाराम बाळू खारपुडे व श्रीमती काशीबाई तुकाराम खारपुडे हे फ्लॅट क्र. ९ (३०९), क्षेत्रफळ ४७५ चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, अरा मजला, बी विंग, डमारत क्र.सी, शिव छाया कोहौसोलि., नवीन सर्व्हे क्र.१९४, प्लॉट क्र.८,१०,११, जुना सर्व्हे क्र.२ भाग, दिवाणमान, वसई व पालघर येथील जागेचे मालक आहेत. तथापि श्री. तुकाराम बाळू खारपुडे यांचे ३१.०५.२०२१ रोजी निधन झाले आणि श्रीमती काशीबाई तकाराग खारपुडे यांचे १५.०५.२०२१ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांचे कायदेशीर वारसदार १) श्री. संतोष तुकाराम खारपुडे, २) श्री. अमित तुकाराम खारपडे आणि ३) श्रीमती नेहा नितीन दर्गे हे आहेत. पढ़े श्रीमती नेहा नितीन दर्गे यांनी सदर फ्लॅटच्या संदर्भात त्यांचा हिस्सा १) श्री. संतोष तकाराम खरपडे. २) श्री. अमित तकाराम खरपडे यांना दिनांक

२६.०७.२०२५ रोजीच्या मृक्तता करारनामाद्वारे

वितरीत केले आहे. त्यामुळे त्यांना सदर फ्लॅटचे

पर्ण मालक बनवण्यात आले आहे. जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा भागावर विक्री. अदलाबदल, तारण, अधिभार, बक्षीस, न्यास. वारसाहक, ताबा, भाडेपट्टा, उपभाडेपट्टा, हस्तांतर वहिवाट, उप-वहिवाट, मृत्युपत्र, परवाना, परिरक्षा, लिस पेन्डन्स, कर्ज, भत्ता, मालकी हक्क, आदेश निकाल किंवा कोणत्याही न्यायालयाद्वारे वितरीत किंवा मंजूर हुकूमनामा, कर किंवा महसूल किंवा वैधानिक प्राधिकरण आदेश, जप्ती, तजवीज किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात वैध दस्तावेजी पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांना **बी/१०६, १ला मजला, सईद** मंझिल कोहौसोलि., पंडित दिनदयाल नगर बसीन कॅथलीक बँक लिमिटेड समोर माणिकपर, वसई (प.), जिल्हा पालघरx0१२0२ येथे आजच्या तारखेपासन १x दिवसात कळवावे. अन्यथा असे समजले जोईल की. असा कोणताही दावा अस्तित्वात नाही आणि असल्यास

वसई, आज दिनांकीत १४ नोव्हेंबर, २०२५

त्याग केले आहेत

सर्वसाधारण सभेची नोटीस

(१) नियो भिमरत्न एस. आर. ए. सहका

हिनर्माण संस्था, (२) नियो भिमसागर एस. आर

सही/ डेविड एस. डाबरे वकील उच्च न्यायालय, मुंबई

सहकारी गृहनिर्माण संस्था, (३) नियो. पंचशिल . एस आर ए सहकारी गहनिर्माण संस्था (४ . नेयो. प्रियदर्शनी एस.आर.ए. सहकारी गृहनिर्माण संस्था, (५) नियो. मातारमाई एस. आर. । हिनर्माण संस्था, (६) नियो. लालबहाव शास्त्री एसं.आर.ए. सहकारी गृहनिर्माण संस्था (७) नियो. प्रज्ञा एस. आर. ए. संहकारी गृहनिर्माप . संस्था, (८) नियो. शिल एस.आर.ए. सहकारी गहनिर्माण संस्था. (९) नियो. करुणा एस. आर. ए . सहकारी गृहनिर्माण संस्था, (१०) नियो. तक्षशिल एस.आर.ए. सहकारी गृहनिर्माण संस्था, (११ नियो. कपिलवास्तु एस.आर.ए. सहकारी गृहनिम संस्था, (१२) नियो. नालंदा एस. आर. ए. सहकार्र गहनिर्माण संस्था. सॉल्ट पॅन विभाग. भ.क्र. ६ (पै ं इतर. कोरबा मिठागर, वडाळा, मुंबई-३७ या संस्थांचे विकासक मेसर्स ईस्ट ॲन्ड वेस्ट बिल्डर्स । वास्तुविशारद मे. कन्सलटन्ट कंबाईन्ड श्री मुकेश बहादूर यांची नियुक्ती मा. उपजिल्हाधिकार्र

विशेष कक्षे), झो.पु.प्रॉ., बृहन्मुंबई यांचेकडील

दि. ०४/१०/२०२४ रोजीच्या आदेशान्वये रद्व

केलेली आहे. सदर आदेशाच्या अनषंगाने नियो

संस्थेचे नविन विकासक व वास्तविशारद यांची

नियुक्ती करणेकामी मंजूर परि-२ व पुरवणी परि-२

सर्वसाधारण सभा घेण्यासाठी प्राधिकृत अधिकार्र

न्हणून श्री. विरधवल जाधव (सहकारी अधिकारी

श्रेणी-२) यांची व श्री. महेश नलावडे, (सहकारी

अधिकारी. श्रेणी-२) व श्री. आनंद पाटील

प्रमाणित लेखापरिक्षक) यांची सहाय्यक म्हण्-

त्यास अनुसरुन उपरोक्त नियो. संस्थांच्या मंजूर

झोपडीधारकांची सर्वसाधारण सभा रविवार, दि

२३/११/२०२५ रोजी सकाळी ०९.०० ते सायं

o ६.०० वा. स्थळ : इंडियन एज्यकेशन सोसायर्ट

oरण्यात आलेली आहे. सदर सभेस संस्थेच्या पात्र

परि-२ व पुरवणी परि-२ मधील

पात्र असलेल्या झॉपडीधारकांची

सर्व संबंधितांना याद्वारे सूचना देण्यात येत आहेत की त्यांन

दिनांक: १४.११.२०२५ ठिकाण: मुंबई

लॉ इस्टेट लिगल कन्सल्टन्ट वकील राहल शाह यांचे मार्फ कार्यालय क्र.३२२, औरिस गॅलेरिय लॅण्डमार्क रेस्टॉरंट समोर, मिठ चौकी, लिंक रोड मालाड (प.), मुंबई-४०००६४. मोबा.:९६१९३९३५३

PUBLIC NOTICE I on behalf of my client RATANRAJ PACKAGING PRIVATE LIMITED (intending purchaser) in respect of property being **All that piece or**

parcel of land bearing Survey No. 34, Hissa no. 1, adm. 0-02-0 (HR) situated at Village limits of Vaghote, Taluka Wada, Registration Sub - District of Palghar and District of Palghar (said land).

Hissa no. 1, adm. 0-02-0 (H.R) situated at Village limits of Vaghote, Taluka Wada, Registration Sub-District of Palghar and District f Palghar, thereafter said Kanti Vasudev Dhangar expired on 01/09/2023 leaving behind him his widow Meena Kanti Dhangar predeceased him on 30/04/2023 and son . Mahesh Kanti Dhangar and two daughters i.e. Runali Kunal Bhoir and Kirti Atul Patil as his only legal heirs and representatives. Thereafter Mahesh Kanti Dhangar, Rupali Kunal Bhoir and Kirti Atul Patil are the only surviving legal heirs and representatives. Our client will purchase the said land from Shri. Mahesh Kanti Dhangar,

any claims or rights in respect of the said premises by way of inheritance, share, sale, cense, gift, mortgage, charge, possession ease, assignment, lien, ownership, transfer, ccess, easement, encumbrances howsoever or otherwise and/or having possession of the aforesaid documents and/is hereby requested to make the same known in writing to the undersigned within 15 (Fifteen) days from the date of publication of this notice of his/her/their share of claim, if any, with all supporting documents failing which, it will be assumed that there are no claims or issues in respect of the said land and my client will proceed further to omplete the purchase transaction.

जाहीर सूचना

जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की. श्री. पराग एकनाथ बाग हे फ्लॅट क्र.५०३, ५वा मजला, क्षेत्रफळ ८०० चौ.फु. कार्पेट क्षेत्र (मोफा अंतर्गत) तत्सम ८३७ चौ.फु. रेरा कार्पेट क्षेत्र तसेच मंगलेश को-ऑपरेटिव्ह हाऊसि **योसायटी लिमिटेड**मधील **रिषबराज मंगलेश** म्हणून ज्ञात गरतीमधील **एक कार पार्किंग जागा, टीपीएस ३, कस्तु**र पार्क, शिंपोली रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९ या जागेचे कायदेशीर मालक आहेत. सदर जागा/फ्ल विकण्याचा, हस्तांतरित करण्याचा किंवा अन्यथा विल्हेव लावण्याचा विचार करीत आहेत.

उपरोक्त जागेच्या संदर्भात कोणताही दावा. हक्क. मालर्क हक्क, हितसंबंध, धारणाधिकार, शुल्क, गहाणखत, भाडेपट्टा किंवा इतर कोणत्याही स्वरूपाचा दावा असलेल्य कोणत्याही व्यक्तीने किंवा व्यक्तींनी, ही सचना प्रकाशिव झाल्यापासून **१४ (चौदा)** दिवसांच्या आत दस्तावेजी राव्यासह, खाली नमूद केलेल्या पत्त्यावर लेखी स्वरूपात ी माहिती देणे आवश्यक आहे.

नर उपरोक्त कालावधीत असा कोणताही दावा प्राप्त झाल नाही, तर अशा दाव्यांचा कोणताही संदर्भ न घेता सदर जागेची विक्री आणि हस्तांतरण पूर्ण केले जाईल आणि सर्व हेत् आणि उद्देशांसाठी माफ किंवा सोडून दिले गेले आहे असे मानले जाईल.

त्यानुसार नोंद घ्यावी.

दारे प्रस्तर

Originally Kanti Vasudev Dhangar was the ner in respect of land bearing Survey No. 34,

Rupali Kunal Bhoir and Kirti Atul Patil.

Any person/banks/financial institution having

Advocate (High Court)
Office No. 402, 4th floor, Vaishali Shopping Centre, Beside Natraj Market, S. V. Road, Malad (West) Mumbai - 400 064

श्री. पराग एकनाथ घार

राजा शिवाजी विद्यालय संकुल, हिंदू कॉलनी दादर (पूर्व), मुंबई- ४०० १४ येथे आयोजित

सही/-

घ्नोपडीधारकांनीच आवश्यक त्या ओळखपत्रासह उपरिन्थत रहावे सभेपुढील विषय . नियो. संस्थेचे नविन विकासक व वास्तुविशारव

नेयुक्ती केलेली आहे.

यांची निवड करणे. दिनांक : १३/११/२०२५

(विरधवल जाधव) प्राधिकत अधिकारी तथा सहकारी अधिकारी, श्रेणी-२, झो.पु.प्रा., बृहन्मुंबई

सभेस संस्थेच्या मंजूर परि- २ पुरवणी परि-मधील पात्र झोपडीधारक पती/पत्नी या दोघांपैकी काच व्यक्तीस उपस्थित राहता येईल. इतः गतेवाईकांना अथवा प्रतिनिधींना उपस्थित राहता णार नाही.

मंजूर परि-२/पुरवणी परि-२ मधील पात्र गोपडीधारकांनी स्वत:ची ओळख होईल अशा ओळखपत्रासह (आधार कार्ड/पॅन कार्ड अथवा नेवडणक ओळखपत्र. इत्यादी) उपस्थित रहावे. ३. संस्थेच्या सभासदांना सभागृहात प्रवेश देतेवेळी त्यांनी त्यांची ओळख पटवून सभेच्या उपस्थिती नोंदवहीत स्वाक्षरी करुन व बायोमेटीक पध्दतीने उपस्थिती नोंदविल्यानंतरच सभागृहात प्रवेश देला जाईल

सभेच्या कामकाजाचे प्राधिकरणामार्फ व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येईल.

परि २ क्रमांक _____ एस. आर. १ श्री /श्रीम (१. आ.)आन. _____ पार २ प्रमाय ____ (पात्रतेच्या अधिन राहून) (नियो.) ____ एस. आर. ऱ. सहकारी गृहनिर्माण संस्था, सॉल्ट पॅन विभाग, भू.व्र ६ (पै) व इतर, कोरबा मिठागर, वडाळा, मुंबई-३७. संस्थेचे नोटीस बोर्डवर माहितीसाठी

Place: Mumbai

Date: 13/11/2025

अहमदाबाद विमान अपघात : 'पायलट दोषी नाही', केंद्र आणि डीजीसीएचे सर्वोच्च न्यायालयात उत्तर

नवी दिल्ली , दि. १३ सर्वोच्च न्यायालयात आपला सुप्रीम कोर्टात एअर इंडिया विमान दर्घटनेची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी आहे. दरम्यान, केंद्र सरकारने

PUBLIC NOTICE concerned are hereby informed that Shri. Vinodrai Kasturchand Khandhar & Shri. Tejas Vinod Rai Khandhar, were joi

wners of a flat, being Flat No. 24, in 'A' Wing, on III Floor, admeasuring 300 sq. ft. [built-up] of a building known as "Triveni Nagar - A", situate at Janta Nagar Road, Bhayandar (West), District - Thane 401 101, along with 5 nos, shares of Rs, 50/- each, evidenced by Certificate No. 34, Dist. Nos. 161 to 165 (both inclusive), issued by Triveni Co. Op. Housing Society Limited, jointly in their fayour. The said Shri. Vinodrai Kasturchand Khandha died intestate on 13th May 2008, leaving behing him. Smt. Sunanda Vinodrai Khandhar [widowi who also died intestate on 24th June 2020 Shri. Rajan Vinodrai Khandhar & Shri. Tejas Vinod

esentatives entitled to his estate, including his undivided share and rights in the abovesaid flat and the abovesaid shares. Upon the applications made by the said Smt. Sunanda Vinodrai Khandhar, Shri. Rajan Vinodrai Khandhar & Shri. Tejas Vinod Rai Khandhar, the abovesaid society had already transferred the 50% undivided share and rights of the said late Shri. Vinodrai Kasturchand Khandhar in the abovesaid flat and the abovesaid shares, in favour of Shri. Rajan Vinodrai Khandhar o 31st March 2013, itself.

Rai Khandhar [sons], as his only legal heirs and

by and vide a duly registered Deed of Release dated 13th November 2025, the said Shri. Tejas Vinod Rai Khandhar had released his 1/2nd undivided share land rights in the 50% undivided share and rights of he said Shri. Vinodrai Kasturchand Khandhar in the ibovesaid flat and the abovesaid shares in favour of the said Shri. Raian Vinodrai Khandhar and as such, the said Shri. Tejas Vinod Rai Khandhar & Shri. Rajan Vinodrai Khandhar become joint owners of the abovesaid flat and the abovesaid shares. Any person/s who has/have any objection of whatsoever nature or claiming to be legal heirs of the said deceased/s, ought to intimate to me at "Legal Point", G/2-A, Komal Tower, Patel Nagar, Bhayandar (W), Pin 401 101, within 14 days from the date hereof, failing in which, it shall be deemed that such alleged right/s, claim/s, is/are released, relinquished, waived, abandoned and not all existing to all and further it shall be deemed that the transfer made by the abovesaid society in favour of the said Shri. Rajan Vinodrai Khandhar in respect of the 50% undivided share and rights

f/No/PN/VH/1114/2025 Dt. 14th November 2025 Amit Parekh

in the abovesaid flat and the shares is legal and fina

पक्ष मांडताना सांगितले की, प्राथमिक तपास अहवालात एअर इंडियाच्या वैमानिकाला (पायलटला) या दुर्घटनेसाठी

जबाबदार धरलेले नाही.

PUBLIC NOTICE (Under Order V Rule 20 of the Code of Civil Procedure, 1908) BEFORE THE ADDITIONAL COLLECTOR, MUMBAI SUBURBAN DISTRICT, BANDRA (E), MUMBAI REVISION

APPLICATION NO. RTS A/46 OF 2025 Revision Application unde section 257 of MLRC, 1966 Applicant Shri Shankar Bhima Pawar, S/o Late Bhima Parshuram Pawar, R/o Vadar (SRA) CHS, Flat No. 1, Building

No. 3,Pawar Chawl, Vadari Pada, Dhanji Wadi, Rani Sati Marg, Malad (East), Mumbai – 400097. Versus 1.The Sub-Divisional Officer, Mumbai Western Suburb & Ors.

NOTICE

(1) Respondent No. 5 - Mr. Magbool Ahmed Khan Room No. 2, Magdoom Miya Manzil, Tilak Nagar, Link Road, Saki Naka, Andheri (East), Mumbai – 400072.

(2) Respondent No. 6 – Mr. Salim Dawawala smanabad Society, 9th Road, TPS-41, Bandra (West), Mumbai – 400050. (3) Respondent No. 7 – Mr. Albert Bona Mendonsa 401, Alma's Apartment, near Madina Manzil, S.V. Road, Goregaon (West), Mumbai - 400062.

Take notice that the above-named Applicant has filed the Revision Application No. RTS A/46 of 2025 before the Additional Collector, Mumbai Suburban District, Bandra (E), Mumbai, under Section 257 of the Maharashtra Land Revenue Code, 1966, challenging the order dated 07/03/2025 passed by the Sub-Divisional Officer, Mumbai Western Suburban You, the above-named Respondents, are hereb You, the above-named respondents, are hereby motified to appear either in person or through your authorized representative/advocate before the Additional Collector, Mumbai Suburban District, Administrative Building, Bandra (East), Mumbai, on 19.11.2025, 11.00 AM, failing which the matter will be heard and decided in your absence and no further parties will be higher. notice will be given.
This notice is issued pursuant to the instruction

the Hon'ble Additional Collector for substituted service under Order V, Rule 20 of the Code of Civil Procedure 1908 as the Respondents could be

(Adv. Dhiraj S. Pawar Date: 14.11.2025 Advocate for the Applican Flat No. 1, Building No. 3, Pawar Chawl, Vadari Pada Dhanji Wadi,Rani Sati Marg, Malad (East) Mumbai – 400097.

जाहीर नोटीस

नोटीसद्वारे आम जनतेस असे कळविण्यात येते की माझे अशिल श्रीमती. रुग्मणी राधाकृष्णन नायर हे फ्लॅट क्र. ८०१ चे संयुक्त मालक आहेत जो "मरक्युरी को-ऑप. हौसिंग सोसायटी लिमिटेड" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या "मरक्युरी" इमारतीच्या, आठव्या मजल्यावरील, विंग "ए" मध्ये स्थित, ९१.८२ चौ. मि. बांधीव क्षेत्रफळ असलेला, वसंत गॅलेक्सी, लिंक रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४, येथील गाव - पहाडी गोरेगाव (पश्चिम), तालुका - बोरिवली, सी.टी.एस क्र. २३६, २३६/१ ते ३, २३७, २३७/१, २३८, २३८/१ व २३९ येथे स्थित आहे. तसेच उक्त सोसायटी चे सदस्य म्हणून श्रीमती. रुग्मणी राधाकृष्णन नायर ह्यांच्या संयुक्त नावे शेअर सर्टिफिकेट क्र. ०००३० जे ५ (पाच) पूर्ण भरलेले प्रत्येकी ५०/- शेअरस ०१४१ ते ०१४५ मधील विशिष्ट संख्या (दोन्ही समावेशी) जारी केले आहेत.

तसेच **श्रीमती. रुग्मणी राधाकृष्णन नायर** असे सूचित करत आहे की सदर **फ्लॅट क्र. ८०१** हा तिने व तिचे पती **श्री. राधाकृष्णन नायर** यांनी संयुक्तपणे खरेदी केला होता ज्यांचा २३/१०/२००६ रोजी मुंबई येथे मृत्यू झाला आणि त्यांना श्रीमती. रुग्मणी राधाकृष्णन नायर (पत्नी), कु. अदिती राधाकृष्णन (मुलगी) आणि श्री. आदित्य राधाकृष्णन नायर (मुलगा) असे एकमेव कायदेशीर वारस आहेत आणि **श्रीमती. रुग्मणी राधाकृष्णन नायर** असे घोषित करतात की त्यांच्याशिवाय इतर कोणतेही कायदेशीर वारस नाहीत.

तसेच सदर फ्लॅट क्र. ८०१ शी संबंधित असलेली कोणतेही व्यक्ति, बँक वित्तीय संस्थांसहचे दावा/स्वारस्य असणे ज्यांचे कोणताही दावा/विनिमय मार्गाने देवाणघेवण, करार, बक्षीसपत्र, भाडेपट्टा, धारणाधिकार, शुल्क, गहाणखत, ट्रस्ट, वारसा हक्क, वहिवाटीचा हक्क, आरक्षण बोजा, देखभाल किंवा इतर, याद्वारे कोणताही दावा/ स्वारस्य असल्यास त्यांना या नोटीस/सूचनेद्वारे कळविण्यात येत आहे की त्यांनी त्यांच्या दाव्यासंबंधी हि नोटीस/सूचना प्रकाशित झाल्याच्या तारखेपासून **१४ दिवसांच्या** आत मला खालील नमद पत्यावर त्यासंबधीत योग्य त्या कागद पत्रांसहित व पुराव्यासहित संपर्क करावा व तसे करण्यापासन सदर व्यक्ती अपयशी झाल्यास सदर व्यक्तीला त्या संबंधीचा आपला दावा सोडन दिलेला आहे असे समजण्यात येईल

ठिकाण: मुंबई दिनांक: १४/११/२०२५

ODYSSEY CORPORATION LIMITED

CIN: L67190MH1995PLC085403

Registered Office: 102, Haridarshan Building, Bhogilal Phadia Road

Kandivali (West), Mumbai- 400067

Telephone No: 022-26241111, Email Id: odysseycl9999@gmail.com

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND

HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2025

The Un-Audited Standalone and Consolidated Financial Results of the Company for

the quarter and half year ended September 30, 2025 were reviewed by the Audit

Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held

on November 13, 2025. The Statutory Auditors of the Company have carried out a

The aforesaid financial results along with the Limited Review Reports are available

on the website of the Stock Exchanges at www.bseindia.com and the Company's

website at https://www.odysseycorp.in/financial-results/ and can also be accessed

एडवोकेट वितेश आर. भोईर १०, सूरज बाली निवास, स्टेशन रोड, रजिस्ट्रेशन ऑफिस च्या समोर, गोरेगाव (पश्चिम), मुंबई – ४०० १०४.

For Odyssey Corporation Limited

Mr. Hiten Ramniklal Mehta

Whole Time Director

DIN: 01875252



GALAXY CLOUD KITCHENS LIMITED

CIN: L47110MH1981PLC024988

Regd Off.: Knowledge House, Shyam Nagar Off Jogeshwari-Vikhroli Link Road, Jogeshwari (East), Mumbai 400060. **Email**: investors@galaxycloudkitchens.in,

Tel.: 022-28039405

STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL **RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2025**

- 1) The Board of Directors of the Company, at their Meeting held on November 13, 2025 approved Un-audited Financial Results of the Company for the quarter and half year ended September 30, 2025.
- 2) The results, along with Limited Review Report have been submitted to the Stock Exchange at https://www.bseindia.com/ and also posted o n the Company's website at https://galaxycloudkitchens.in Quarterly_Results. html and can be accessed by scanning the QR Code.



By order of the Board **Galaxy Cloud Kitchens Limited** Sd/-Pinki Dixit Whole Time Director

Place: Ghaziabad (Uttar Pradesh) Date: 13th November 2025

DIN: 10469085

MOKSH ORNAMENTS LIMITED

CIN: L36996MH2012PLC233562.

Registered Office: B-405/1, B-405/2, 4th floor, 99, Mulji Jetha Bldg, Kalbadevi Road, Vitthalwadi, Kalbadevi. Mumbai 400002. Telephone No: 02240041473, Email Id: cs@mokshornaments.com, jineshwar101@gmai.com

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE SECOND QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2025

The unaudited Standalone Financial Result of the Company for the Second quarter and half year ended September 30, 2025 were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 13.11.2025 The Statutory Auditors of the Company have carried out a Limited Review of the

The aforesaid financial results along with the Limited Review Reports are available on the website of the Stock Exchange at www.nseindia.com and the Company's website at https://www.mokshornaments.com/ and can also be accessed by scanning the QR code given below



For Moksh Ornaments Limited Mr. Amrit Shah **Managing Director** DIN: 05301251

GRANDMA TRADING AND AGENCIES LIMITED

CIN:L99999MH1981PLC409018
Regd. Office: Office no. 117, First Floor, Hubtown Solaris, NS Phadke Marg, Andheri (E), Mumbai, Maharashtra, 400069

TEL: 022 – 35138614 / 35138615; E-mail: grandmatrading@gmail.com; Website: www.grandmatrading.co.i Statement of Standalone Unaudited Financial Results For the Quarter and Half Year Ended on September 30, 2025

01.	i di dedidi 3	Quarter Ended	Quater Ended	man rear Enaca
No.		30.09.2025	30.09.2024	30.09.2025
		Unaudited	Unaudited	Unaudited
1	Total Income from operations	3.86	15.96	3.86
2	Net Profit / (Loss) for the period			
	(before Tax, Exceptional and/ or Extraordinary items)	-4.81	4.99	-10.75
3	Net Profit / (Loss) for the period before tax			
	(after Exceptional and/or Extraordinary items)	-4.81	-110.50	-10.75
4	Net Profit / (Loss) for the period after tax			
	(after Exceptional and/or Extraordinary items	-4.81	-110.50	-10.75
5	Total Comprehensive Income for the period			
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)			
	and Other Comprehensive Income (after tax)]	-4.81	-110.50	-10.75
6	Equity Share Capital	1306.00	1306.00	1306.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve)			
	as shown in the Audited Balance Sheet of the previous year.		_	_
8	Earnings Per Share (of ₹ 1 /- each)			
	(for continuing and discontinued operations) -			
	1. Basic :	-0.004	-0.085	-0.008
	2. Diluted:	-0.004	-0.085	-0.008
Note	s: (1) The above is an extract of the detailed format of Quarterly Un-Au	dited Financial Res	sults filed with th	e Stock Exchanges

ounder Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Un-Audited Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity. (2) The above results ave been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on November 13, 2025 (3) The aforesaid Un-Audited Financial Results will be uploaded on the Company's website www.grandmatrading.co.in and will also be available on the website of BSE Limited www.bseindia.com (4) The Company is engaged in only one Segment and as such there are no separate reportable segments as per 'IND AS - 108' Operating Segments. (5) Provision for Income tax will be made at ne end of the financial year. (6) Figures for the Previous periods have been regrouped/rearranged, wherever necessa FOR GRANDMA TRADING AND AGENCIES LIMITED

Date: 13-11-2025

Sd/

Place: Mumbai

Date: 13.11.2025

Whole- Time Director & Chief Financial Officer

CIN No.: L46900MH1942PLC003556

(Formerly known as CHEMO PHARMA LABORATORIES LIMITED)

STARSOURCE MULTITRADE LIMITED

Registered Office: 5-Kumud Apartment Co.Op. Hsg. Soc. Ltd., Karnik Road, Chikan Ghar, Kalyan, Dist. Thane-421301 Corporate Office: Office No 1016, North Plaza, Motera, Ahmedabad, Gujarat, India – 380005. Tel. No.: Phone: (022) 2207 8382 | Email: chemopharmalaboratorieslimited@gmail.com | website: www.thechemopharmalaboratoriesltd.com

EXTRACT OF STATEMENT OF STANDALONE UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR QUARTER & HALF YEAR ENDED ON 30TH SEPTEMBER, 2025

((Rs. In Thousand))

Sr.	Particulars	Quarter Ended			Half Year Ended
No.		30-09-2025 Un-audited	31/06/2025 Un-audited	30-09-2024 Un-audited	30-09-2025 Un-audited
1	Total Income from Operations / Other Income	5,256.56	207.12	6,310.00	5,463.68
	Net Profit/(Loss) for the period (before tax and exceptional items)	980.14	(1,18,050.65)	6,100.00	(1,17,070.51)
	Net Profit/(Loss) for the period before tax (after exceptional items)	980.14	(1,18,050.65)	6,100.00	(1,17,070.51)
2	Net Profit/(Loss) for the period after tax (after exceptional items)	980.14	(1,18,050.65)	6,100.00	(1,17,070.51)
3	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(loss)) for the period after tax and other comprehensive Income (after tax)	980.14	(1,18,050.65)	6,100.00	(1,17,070.51)
4	Equity Share Capital (Excluding amount in respect of forfeited shares)	15,000	15,000	15,000	15,000
5	Earnings per Share (before Extra-Ordinary Items) (of Rs. 10/- each)				
	a. Basic	0.65	(78.70)	4.07	(78.05)
	b. Diluted	(78.70)	(78.70)	4.07	(78.05)
6	Earnings per Share (after Extra-Ordinary Items) (of Rs. 10/- each)				
	a. Basic	(78.70)	(78.70)	4.07	(78.05)
	b. Diluted	(78.70)	(78.70)	4.07	(78.05)

This Statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 and Companies

(Indian Accounting Standard) Accounting Rules, 2016.

The above Standalone Unaudited Financial Results for the Quarter & Half Year Ended 30,09.2025 have been reviewed by the Audit Committee in their Mecting held on 13,11.2025 and approved by the Board of Directors of its Meeting held on 13,11.2025. The Limited Review Report of Auditors M/s S S R V & Associates was also taken on record by the Board in its Meeting. The Company is not having any Subsidary Company.

The Company is having only one Segment and no other reportable segment in terms of Ind AS 108 in 'Operating Segment'.

FOR STARSOURCE MULTITRADE LIMITED



Place : Mumbai Date: 13th November. 2025

LEADING LEASING FINANCE AND INVESTMENT COMPANY LIMITED CIN: L65910MH1983PLC451092 Registered Office: 1716/1717, 17th Floor, Wing A, Chandak Unicorn, Dattaji Salvi Marg, Office Veera Desai Road, Andheri West, Mumbai-400053 • Contact No.: +91 922714074

Email Id: leadingleashing@gmail.com • Website: www.llflltd.in

UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30.09.2025

Place: Mumbai

Date: 13.11.2025

Limited Review of the said results

by scanning the QR code given below.

Particulars Quarter Ended Ended Ended 30/09/2025 | 30/06/2025 | 30/09/2024 30/09/2025 31/03/202 (Unaudited) | (Unaudited) | (Unaudited) (Unaudited) 1250.90 2942.92 2900.19 Total Income from Operations (net) 1692.02 642.24 Profit/Loss) for the period (before Tax Exceptional and/or extraordinary items) 186.59 688.19 (23.34)874.79 255.50 Profit/Loss) for the period (before Tax after Exceptional and/or extraordinary items) 186.59 688.19 (23.34)874.79 528.61 Profit/Loss) for the period (after Tax, Exceptional and/or extraordinary items) 170.35 567.02 (23.34)737.37 375.84 Total Comprehensive Income for the Period 0.00 0.00 0.00 0.00 0.00 Paid Up equity share capital

(Face Value of Rs. 10/- each) 5385.66 5385.66 4395.66 5385.66 4395.66 Basic and Diluted EPS (Not Annualized) (Rs.) 0.11 (0.01)0.14 0.09 Basic 0.03 Diluted 0.03 0.11 (0.01)0.14 0.09 Notes: (1) Based on the recommendations of the Audit Committee and the Board of Directors at their respective Meetings held o 13th November 2025, approved the standalone Unaudited financial results for the quarter and half year ended 30th September 2025 along with Limited Review Report as required under Regulation 33 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements Regulations, 2015. (2) The result is also available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity a https://llflltd.in/financial-results/

For, Leading Leasing Finance and Investment Company Limited Sd/- Kurjibhai Rupareliya Managing Director - DIN: 05109049

-/Sd RUCHIT MEHTA MD & CEO DIN: 08810586

एडवोकेट वितेश आर. भोईर १०, सूरज बाली निवास स्टेशन रोड, रजिस्ट्रेशन ऑफिस च्या समोर ठिकाण: मुंबई देनांक: १४/११/२०२५ गोरेगाव (पश्चिम), मुंबई – ४०० १०४

जाहीर नोटीस

या नोटीसद्वारे आम जनतेस असे कळविण्यात येते की माझे अशिल श्रीमती. रुग्मणी

राधाकृष्णन नायर हे फ्लंट क्र. ५०४ चे संयुक्त मालक आहेत जो "वसंत गॅलेक्सी प्लुटो को

ऑप. हौसिंग सोसायटी लिमिटेड" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या "प्लुटो" इमारतीच्या, पाचव्या मजल्यावरील, विंग "सी" मध्ये स्थित, ६१४ चौ. फू. चटई क्षेत्रफळ असलेला, **वसंत**

गॅलेक्सी, जंक्शन ऑफ. एम.जी. रोड, लिंक रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४, येथील **गाव - पहाडी गोरेगाव (पश्चिम), तालुका – बोरिवली, सी.टी.एस क्र. २३६/१** येथे

स्थित आहे. तसेच उक्त सोसायटी चे सदस्य म्हणून श्रीमती. रुग्मणी राधाकृष्णन नायर

ह्यांच्या संयुक्त नावे शेअर सर्टिफिकेट क्र. ०६८ जे ५(पाच) पूर्ण भरलेले प्रत्येकी रु. ५०/ शेअरस ०३३६ ते ०३४० मधील विशिष्ट संख्या (दोन्ही समावेशी) जारी केले आहेत.

तसेच **श्रीमती. रुग्मणी राधाकृष्णन नायर** असे सूचित करत आहे की सदर **फ्लॅट क्र. ५०४** हा तिने व तिचे पती श्री. राधाकृष्णन नायर यांनी संयुक्तपणे खरेदी केला होता ज्यांचा

२३/१०/२००६ रोजी मुंबई येथे मृत्यू झाला आणि त्यांना **श्रीमती. रुग्मणी राधाकृष्णन नायर**

(पत्नी), कु. अदिती राधाकृष्णन (मुलगी) आणि श्री. आदित्य राधाकृष्णन नायर (मुलगा)

असे एकमेव कायदेशीर वारस आहेत आणि **श्रीमती. रुग्मणी राधाकृष्णन नायर** असे घोषित

तसेच सदर **फ्लॅट क्र. ५०४** शी संबंधित असलेली कोणतेही व्यक्ति, बँक वित्तीय संस्थांसहचे

दावा/स्वारस्य असणे ज्यांचे कोणताही दावा/विनिमय मार्गाने देवाणघेवण, करार, बक्षीसपत्र,

भाडेपट्टा, धारणाधिकार, शुल्क, गहाणखत, ट्रस्ट, वारसा हक्क, वहिवाटीचा हक्क, आरक्षण,

बोजा, देखभाल किंवा इतर, याद्वारे कोणताही दावा/ स्वारस्य असल्यास त्यांना या

नोटीस/सूचनेद्वारे कळविण्यात येत आहे की त्यांनी त्यांच्या दाव्यासंबंधी हि नोटीस/सूचन

प्रकाशित झाल्याच्या तारखेपासून **१४ दिवसांच्या** आत मला खालील नमूद पत्यावर त्यासंबधीत योग्य त्या कागद पत्रांसहित व पुराव्यासहित संपर्क करावा व तसे करण्यापास-

सदर व्यक्ती अपयशी झाल्यास सदर व्यक्तीला त्या संबंधीचा आपला दावा सोडन दिलेला आह

करतात की त्यांच्याशिवाय इतर कोणतेही कायदेशीर वारस नाहीत.

असे समजण्यात येईल